

राज्य शासन स्वातंत्र्य सैनिक/त्यांची विधवा
पत्नी यांचे वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती
प्रकरणांमध्ये कालमर्यादा विहित करणेबाबत

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: वैखप्र२०१४/प्र.क्र.३५७/२०१४/स्वासैक १

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई ४०० ००३२

तारीख: २७ मार्च, २०१५

वाचा :-

- १ शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण २००८/प्र.क्र.१२२/२००८/स्वासैक १, दि. २४ सप्टेंबर, २००८
- २ शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण २००८/प्र.क्र.१२२/२००८/स्वासैक १,
दि २१ जानेवारी, २०११

शासन निर्णय :-

राज्यशासन स्वातंत्र्य सैनिक/त्यांची विधवा पत्नी यांना संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक २४.९.२००८ व २१.१.२०११ अन्वये प्रत्येक आर्थिक वर्षात कोणत्याही आजारावरील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती ₹१०,०००/- च्या कमाल मर्यादेपर्यंत अनुज्ञेय आहे. याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक/ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या विहित प्रमाणपत्रात हा खर्च प्रमाणित करणे आवश्यक आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचे दावे गैरवाजवी विलंबाने सादर होतात म्हणून शासन असे आदेश देत आहे की, राज्यातील स्वातंत्र्य सैनिक/त्यांची विधवा पत्नी यांनी त्यांचे वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा दावा त्यांचेवर उपचार सुरु झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाचे आत, ते ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन घेत आहेत, त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करावा.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०३२७१७४००३५७०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ह.ज.रसाळ)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव

३. मा.राज्यमंत्री (सामान्य प्रशासन विभाग), यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक
४. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक
५. मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक
६. सर्व अमुस/प्रधान सचिव/सचिव यांचे स्वीय सहायक
७. मा.सदस्य सचिव, स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समिती, मुंबई
८. सर्व विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर
११. अधिदान व लेखा अधिकारी/निवासी लेखा अधिकारी, मुंबई
१२. सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य
१३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१४. सर्व जिल्हा माहिती अधिकारी
१५. सदस्य सचिव, जिल्हा गौरव समिती, सर्व जिल्हे
१६. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
१७. क.अ. (स्वासैक २ व स्वासैक ३), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
१८. निवडनस्ती (स्वासैक १)